

1, 133. H. a. d. 4, 91. MED. n. 111. HALĪ. 5, 20. त इमे मिथ्याज्ञानादयो दुःखात्ता अविच्छेदेन प्रवर्तमानाः शब्दार्थौ घटीचक्रवन्निर्वधिरनुवर्तते SARVADARĀṆAS. 115, 20. fg. वैराग्यात्प्रकृतिलयः संसारे भवति राजसाद्गात् SĀṆKĪJAK. 45. यत्र यत्र भवेत्तन्ना संसारं विद्धि तत्र वै ASHṬĀV. 10, 3. मोक्षस्थितिवन्धकेतुः च्यवत्तुः च्यवत्तुः UP. 6, 16. संसारेषु विचित्रेषु पद्यमानाः MBH. 3, 12627. Spr. (II) 4793. संसारमधिगच्छति KATHOP. 3, 7. प्रतिपद्यते M. 6, 74. JĀG. 3, 140. संसारान्प्रतिपद्यते M. 12, 39. 54. पापान्सेवाति संसारान् 52. सजीव इह संसारास्त्रीनाप्रेति MBH. 13, 5450. स उन्मात्रैति संसारान् 5452. पापान्सेवत्य संसारान् M. 12, 70. गमन 1, 117. संसारान्मुच्यते NRS. TĀP. UP. in Ind. St. 9, 83. संसाराद्विभयुः 88. संसारं कृतुम् ASHṬĀV. 16, 9. तीर्णाः RAḠ. 12, 60. धमति संसारे Spr. 5357. न संसारात्परो रिपुः (II) 3452. सर्वस्य संसारस्य दुःखात्मकत्वम् SARVADARĀṆAS. 13, 20. WASSILJEW 12 u. s. w. अस्मिन्संसारे MAITRĪJUP. 1, 4. एवं पतति संसारे तामु तास्विह योनिषु MBH. 3, 117. VARĀH. BRH. S. 105, 13. Spr. 3265. (II) 4559. 5961. 6459. संसारे किं सारम् 6639. fg. KATHĀS. 30, 63. 40, 30. RĪGĀ-TAR. 4, 68. VET. in LA. (III) 16, 15. चक्राकारं KATHĀS. 70, 118. चक्रवदति Spr. (II) 293. परिवर्तिन् 6681. मृगतृन्नाम 2318, v. l. कदली-स्तम्भनिःसार 4823, v. l. घसार 4464 (und विरस). 6641. fg. RĪGĀ-TAR. 2, 113. PAÑĀT. 33, 12. 165, 17. गतसार Spr. (II) 2067. परिवर्तन MBH. 12, 7755. बन्धनानि MĀRK. P. 16, 8. बीजं SARVADARĀṆAS. 40, 3. BHĀG. P. 7, 10, 3. केतूपरम् 2, 2, 6. दुःख 3, 5, 38. परिताप 5, 6, 18. परिश्रम 8, 24, 46. आत्तचित्त Spr. (II) 6637. संसारार्तिभयापह् WEBER, KRṢṆĀG. 291. मुखं KAURAP. Comm. Einl. सारं DHŪRTAS. 88, 1. सारचक्र Verz. d. Oxf. H. 120, a, 39. त्यक्तसंसारसङ्ग Spr. (II) 3085. संसारान्ते 2004. घ्रा संसारान् so v. a. vom Anfang der Welt (vgl. घ्रासंसारम्) KATHĀS. 32, 167. जन्मसंसारबन्धन die Fessel der Geburt und des weltlichen Daseins MBH. 13, 6938. mit मृत्यु verbunden BHAG. 9, 3. 12, 7. कारिन् Verz. d. Oxf. H. 150, a, 6. पोषक ASHṬĀV. 18, 38. कृत Spr. (II) 6638. वैरि (वैरिन्?) PAÑĀT. 4, 1, 29. वर्जितं SARVADARĀṆAS. 69, 20. वासना (vgl. ASHṬĀV. 9, 8) PAÑĀT. 4, 9, 10. 15, 19. Git. 3, 1. वर्त्मन् Spr. (II) 2847. KATHĀS. 28, 182. BHĀG. P. 4, 25, 6. पदवी 3, 27, 3. सरणि Spr. (II) 127. चक्र MAITRĪJUP. 6, 28 (संसारं der Text, vgl. aber Comm.). MBH. 13, 5434. Ind. St. 2, 49. KATHĀS. 70, 107. Verz. d. Oxf. H. 60, b, 40. PRAB. 69, 15. BHĀG. P. 6, 11, 27. 17, 18. 7, 9, 16. 21. मण्डलं ÇAṆK. zu BRH. ĀR. UP. S. 26. कारागृह Spr. (II) 2578. सागर WEBER, KRṢṆĀG. 295. PAÑĀT. 2, 4, 16. PAÑĀT. 33, 21. समुद्र 15. संसारादधि Spr. (II) 6643. संसाराब्धि PAÑĀT. 3, 12, 20. संसाराणिव 1, 5. Spr. (II) 1269. कूप BHĀG. P. 7, 15, 46. Verz. d. Oxf. H. 5, b, 35. वन Spr. (II) 6643, v. l. कानन 6695. कात्तार ASHṬĀV. 10, 7. वृत्त Ind. St. 2, 214. Verz. d. Oxf. H. 83, a, 2. विषवृत्त Spr. (II) 6636. तह् BHĀG. P. 3, 25, 11. विटपाङ्कुर ASHṬĀV. 16, 7. बाकीक 4, 1. संसाराङ्गार SARVADARĀṆAS. 154, 15. संसारानल VEDĀNTAS. (Allah.) No. 19. पुत्रदारादि, शास्त्रं so v. a. Erbarmlichkeit, Armseligkeit Spr. (II) 4107. — Vgl. घ्रासंसारम्, भूतसंसार, संसरण und संसृति.

संसारगुरु m. der Lehrer für das weltliche Dasein, ein N. des Liebesgottes TRĪK. 1, 1, 39.

संसरण (vom caus. von सर् mit सम्) n. das Fortbewegen: रथं KĪT. Ç. 12, 3, 7. — ASHṬĀV. 14, 1 fehlerhaft für संसरण, wie die v. l. hat.

संसारतरुणि und षणी f. das Schiff (für den Ocean) des weltlichen Daseins, Titel eines Commentars zum Jogavāsishṭhasāra Verz. d. B. H. 192, 27. HALL 122.

संसारमार्ग m. der Weg in's weltliche Dasein, Bez. der vulva TRĪK. 2, 6, 22. संसारवत् (von संसार) adj. den Armseligkeiten des weltlichen Daseins unterworfen ASHṬĀV. 1, 11.

संसारसारथि m. der Wagenlenker im weltlichen Dasein, Boin. Çiv'a's Çiv. संसारवर्त (संसार + घ्रा) m. Titel eines Wörterbuchs MED. Anb. 1. Verz. d. Oxf. H. 183, a, 2. COLEBR. Misc. Ess. 2, 20.

संसारिन् n. nom. abstr. von संसारिन् 1) b) SARVADARĀṆAS. 101, 5. संसारिन् (von सर् mit सम्) 1) adj. a) weithin sich bewegend, umfassend: प्रज्ञा Spr. (II) 5399. — b) im weltlichen Dasein steckend, daran gebunden ASHṬĀV. 15, 16. WEBER, RĀMAT. UP. 338. BHĀG. P. 4, 2, 3. GAUDAP. zu SĀṆKĪJAK. 61 (Gegens. मुक्ति). WINDISCHMANN, SANCARA 94. ÇAṆK. zu BRH. ĀR. UP. S. 82. 146. VEDĀNTAS. (Allah.) No. 36. SARVADARĀṆAS. 35, 6. 95, 22. — 2) m. ein lebendes Wesen, Mensch HALĪ. 1, 134. Spr. (II) 1074. MĀLATĪM. 140, 9.

संसिचि (सिच् mit सम्) adj. giessend, zusammenschüttend AV. 11, 8, 13. संसिद्धि (von सिच् mit सम्) f. 1) das Fertigwerden, Gelingen, Zustandekommen, ein glücklicher Erfolg H. a. n. 3, 351. MED. dh. 38. HALĪ. 5, 80. DHĀTUP. 27, 16. घ्नं GOBH. 1, 4, 2. गम्यतां संसिद्धौ (so ist zu lesen) so v. a. gehe und möge dir die Sache gelingen MĀRK. P. 16, 43. कार्यं संसिद्धिमाप्स्यति Spr. (II) 3249. कार्यं R. GORR. 2, 20, 22. KUMĀRAS. 2, 68. इष्टस्य VARĀH. BRH. S. 95, 61. वाञ्छितं KATHĀS. 13, 166, 16, 2. 30, 56. पन्नं GOBH. 1, 6, 16. MBH. 13, 1884. योगं BHAG. 6, 37. अर्थं KATHĀS. 61, 55. Spr. (II) 4566. धर्मार्थकामं 4539. MĀRK. P. 34, 10. देवं das Sicherfüllen KATHĀS. 20, 130. — 2) ein vollkommener Zustand, Vollkommenheit (eines Menschen) M. 6, 29. संसिद्धिमास्थिता जनकादयः BHAG. 3, 20. संसिद्धिं परमां गताः 8, 15. MBH. 12, 659. 667. R. GORR. 1, 67, 2. KĀM. NĪTIS. 18, 42. KATHĀS. 28, 43. MĀRK. P. 28, 9. BHĀG. P. 4, 19, 37. 3, 33, 31. 11, 16, 3. Verz. d. Oxf. H. 109, a, 39. घनेकशास्त्रसंसिद्धिलब्धकीर्तिं Vollkommenheit in PAÑĀT. 4, 21 (ed. ord. 2, 1). — 3) das letzte Ergebniss, — Resultat: स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्कृतिषण्णम् BHĀG. P. 4, 2, 13. — 4) eine feststehende Meinung, das letzte Wort R. 2, 40, 8 (die ed. Bomb. st. dessen संसिद्धम् adj.). — 5) = प्रकृति, स्वरूप, स्वभाव AK. 1, 1, 7. 37. H. 1377. H. a. n. MED. — 6) = मदाग्रा MED.

संसृतसोम m. = संसव LĪTJ. 1, 11, 10.

संसुद् (von स्वद् mit सम्) f. das Kosten, Geniessen: स्वाडुष्टं अस्तु संसुदं RV. 3, 17, 6.

संसूचक (von सूच् mit सम्) adj. anzeigend, an den Tag legend, ver-rathend: मुक्तिं MĀRK. P. 40, 34.

संसूचन (wie eben) n. das Verrathen, an-den-Tag-Legen: भावो DAÇAR. 4, 3. वक्रोक्तिं so v. a. das Aeussern, Hervorbringen Spr. 3235.

संसूच्य (wie eben) adj. zu verrathen, an den Tag zu legen DAÇAR. 1, 51. संसूदं m. ein best. Organ im Maul des Thieres, etwa Gaumen (von स्वद्): nach dem Comm. Nase und Anderes (von सूद्) TS. 5, 7, 11, 1.

संसृज् (von सर्ज् mit सम्) f. das Zusammentreffen: मृकृधिनस्य RV. 10, 84, 6.

संसृति (von सर् mit सम्) f. = संसार 2) b) ASHṬĀV. 9, 6. 18, 86. BHĀG. P. 4,